



जा.क्र.कडोमपा/नरवि/बांप/कवि/२०१२-१३/२२२/६२
दिनांक : - ५५/०७/२०१८

(सुधारीत बांधकाम परवानगी)

(४००.०० चौ.मी.ह.वि.ह.क्षेत्रासह)

श्री.कुंडलिक माया भोईर व इतर

कु.मु.प.धारक. मे.त्रिवेणी लाईफस्टाईल डेवलपर्स एल. एल. पी. तर्फे भागीदार

श्री.दिनेश रविलाल पटेल व इतर

वास्तुशिल्पकारः— श्रीमती.शोभना देशपांडे, (वास्तु) कल्याण (प.)

विषय:— मौजे वाडेघर येथील स.न.७५, हि.न.२/१, २/२/२, २/२/५ या भुखंडावरील सुधारीत बांधकाम परवानगीबाबत.

संदर्भ:—१) सुधारीत बांधकाम परवानगी जा.क्र.कडोमपा/नरवि/बांप/कवि/२०१२-१३/२२२/४९, दि.२१/०६/२०१९.

२) भाग बांधकाम पुर्णत्वाचा दाखला जा.क्र.कडोमपा/नरवि/सीसी/कवि/१५९ दि.०३/०९/२०१३

(इमारत सी, डी, इ, एफ, जी करीता)

३) आपला दि.१०/०७/२०१९ रोजीचा श्रीमती.शोभना देशपांडे, (वास्तु), कल्याण (प.) यांचे मार्फत सादर केलेला अर्जः

महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ४४ तसेच म.प्रा.व न.र. अधिनियम १९६६ चे कलम ४५ नुसार स.न.७५, हि.न.२/१, २/२/२, २/२/५ मौजे वाडेघर येथील २३,६०५.०० चौ.मी. क्षेत्रान्या भुखंडावर एकूण ३३३४६.१३ चौ.मी. चटई क्षेत्राकारीता संदर्भ क्र.१ अन्वये सुधारीत बांधकाम परवानगी प्रदान करण्यात आलेली आहे. तसेच संदर्भ क्र.२ अन्वये सी, डी, इ, एफ, जी. या इमारतीस १०,०४६.५४ चौ.मी. क्षेत्रास भाग बांधकाम पुर्णत्वाचा दाखला प्रदान करण्यात आलेला आहे. सद्यस्थितीत संदर्भ क्र.३ अन्वये ४००.०० चौ.मी. ह.वि.ह क्षेत्रासह एकूण ३३,७६२.९६ चौ.मी. चटई क्षेत्रास विकास करावयास मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम २५३ अन्वये सुधारीत बांधकाम करण्यासाठी दिनांक १०/०७/२०१९ च्या झर्जरुनुसार, बांधकामास पुढील अटी व शर्तीस अधिन राहून तुमच्या मालकीच्या जागेत हिरव्या रंगाने दुरुस्ती दाखविल्याप्रमाणे वाढे—भिंतीसह इमारतीच्या बांधकामाबाबत, सुधारीत बांधकाम परवानगी देण्यात येत आहे. इमारतीच्या व जागेच्या मालकी हक्कासंदर्भात कुठलाही वाढ निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी आपण जबाबदार रहाल या अटीवर हे सुधारीत बांधकाम प्रमाणपत्र देण्यात येत आहे.

इमारत अे— स्टिल्ट (पै), तळ (पै) + पहिला मजला ते सोळावा मजला (रहिवास + वाणिज्य)

इमारत बी — स्टिल्ट + पहिला मजला ते बावीसावा मजला (रहिवास)


इमारत एच — तळघर + तळ मजला + चार मजले (पै) (वाणिज्य)

क्लब हाऊस — तळ + पहिला मजला


सहाय्यक संचालक नगररचना कूरिता
कल्याण डोंबिवळी महानगरपालिका, कल्याण

- १) सदर सुधारीत बांधकाम परवानगी दिल्याचे तारखेपासून एक वर्षापर्यंत वैध असेल, नंतर पुढील वर्षासाठी मंजूरीपत्राचे नूतनीकरण मुदत संपन्याआधी करणे आवश्यक आहे. नूतनीकरण करताना किंवा नवीन परवानगी घेताना त्यावेळी अस्तित्वात आलेल्या नियमांच्या व नियोजित विकास योजने अनुषंगाने छाननी करण्यात येईल.
- २) नकाशात हिरव्या रंगाने केलेल्या दुरुस्त्या आपल्यावर बंधनकारक राहतील.
- ३) बांधकाम चालू करण्यापूर्वी सात दिवस आधी महापालिका कार्यालयास लेखी कम्बिण्यात यावे.
- ४) ही परवानगी आपल्या मालकीच्या कब्जातील जमीनीव्यतिरिक्त अन्य जमीनीवर बांधकाम अगर विकास करण्यास हक्क देत नाही.
- ५) इमारतीचे बांधकाम या सोबतच्या मंजूर केलेल्या नकाशाप्रमाणे आणि शालून दिलेल्या अटीप्रमाणे करता येईल.
- ६) वाढेभिंत व जोत्याचे बांधकाम झाल्यानंतर वास्तुशिल्पकारचे, मंजूर नकाशाप्रमाणे वाढेभिंतीचे व जोत्याचे बांधकाम केल्याबाबत ये प्रमाणपत्र महानगरपालिकेस सादर करण्यात यावे, व ते या कार्यालयाकडून तपासून घेऊन “जोता पूर्णत्वाचा दाखला” घेण्यात यावा व त्यानंतरच पुढील बांधकाम करण्यात यावे.
- ७) सदर अभिन्यासात कोणत्याही प्रकारचा फेरफार पूर्व परवानगी घेतल्याशिवाय करु नये, तसे केल्याचे आढळून आल्यास सदरने सुधारीत बांधकाम प्रमाणपत्र रद्द झाले असे समजण्यात येईल.
- ८) इमारतीच्या बांधकामाच्या सुरक्षिततेची (स्ट्रक्चरल सेफटी) जबाबदारी सर्वस्वी आपले वास्तुशिल्पकार व स्थापत्य विशारद यांचेवर राहिल.
- ९) नकाशांत दाखविलेल्या गाळयाच्या संख्येमध्ये व नियोजनामध्ये पूर्वपरवानगीशिवाय बदल करू नये तसेच प्लॉटन्या हददीत इमारती भोवती मोकळ्या सोडावयाच्या जागेत बदल करू नये व त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे बांधकाम करू नये.
- १०) नागरी जमीन कमाल मर्यादा अधिनियम १९७६ मधील तरतूदी प्रमाणे जागा बाधित होत असल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपलेवर राहिल.
- ११) भुखंडाकडे जाण्या—येण्याच्या मार्गाची जबाबदारी संपूर्णपणे आपलेकडे राहिल. सुधारीत बांधकाम प्रमाणपत्र नियोजित रस्त्याप्रमाणे दिले असल्यास त्या रस्त्याचे काम महानगरपालिकेच्या सोयी प्रमाणे व प्राधान्याप्रमाणे केले जाईल व तसा रस्ता होईपर्यंत इमारतीकडे जाणाच्या मार्गाची जबाबदारी सर्वस्वी आपली राहिल.

- १२) जागेत जूने भाडेकरु असल्यासस त्यांच्याबाबत योग्य ती व्यवस्था करावयाची जबाबदारी मालकाची राहिल व मालक भाडेकरु यामध्ये काही वाद असल्यास किंवा निर्माण झाल्यास त्याचे निराकरण मालकाने करणे आवश्यक राहिल.
- १३) सदर प्रकरणी चुकीची व अपुर्ण माहिती दिली असल्यास सदर सुधारीत बांधकाम प्रमाणपत्र रद्द समजण्यात येईल.
- १४) बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकावयाचे झाल्यास महापालिकेच्या बांधकाम खात्याची परवानगी घेणे आवश्यक राहील व त्याकरीता नियमाप्रमाणे लागणारी रक्कम (दंड झाल्यास त्यासह रक्कम) भरावी लागेल तसेच निरूपयोगी साहित्य महापालिका सागेल त्याठीकाणी स्वखर्चने वाहून टाकणे बंधनकारक राहील.
- १५) प्रस्तुत भूखंडास पिण्याचे पाणी महानगरपालिकेकडून उपलब्धतेनुसार दिले जाईल व त्यासाठी आवश्यक ती जलवाहिनी क.डो.म.पा च्या पाणी पुरवठा विभागाकडून दिलेल्या निर्देशानुसारस्वखर्चने टाकणे आवश्यक राहिल.
- १६) सदर जागेत बांधकाम करण्याबाबतचा पूर्वीचा परवाना असेल तर तो या सुधारीत बांधकाम प्रमाणपत्रामुळे रद्द झाला असे समजण्यात यावे.
- १७) गटाराचे व पावसांच्या पाण्याचा निचरा होणेकरिता महानगरपालिकेच्या गटारास जोडणेसाठी पक्क्या स्वरूपाची गटारे बांधावीत तसेच बांधकामासाठी नलाचे कनेक्शन मिळणार नाही त्यासाठी संबंधितांनी स्वतःबांधकामासाठीच्या पाण्याची व्यवस्था करावी.
- १८) नकाशात रस्तारूढीकरणाखाली दर्शविलेली जमीन तसेच अंतर्गत रस्ते, सार्वजनिक रस्त्याचा भाग समजण्यात येईल तसेच भविष्यात रस्ता रुढीकरणासाठी जागा लागल्यास ती क.डो.म.पा.स विनामूल्य हस्तांतरित करावी लागेल.
- १९) रेखांकन प्रस्तावातील सर्व भूखंड रस्ते, खुल्या जागा, यांची प्रस्तावित नकाशाप्रमाणे जागेवर आखणी ता.नि.भू अ.यांचे मार्फत करून घ्यावी व त्यांनेकडील प्रमाणित मोजणी नकाशाची प्रत, सुधारीत बांधकाम प्रमाणपत्र दिल्या तारखेपासून एक वर्षाचे आत सादर करावी.
- २०) भुखंडातील विकास योजना रस्ते क.डो.म.पा. च्या सार्व बांधकाम विभागाच्या निर्देशाप्रमाणे खडीकरण व गटार विकसीत करून कडोमपास विनामूल्य हस्तांतरीत करावे.
- २१) भुखंडातील आरक्षीत भाग भरणी करून व वाडेभिंतीचे बांधकाम करून रितसर कारारनामा व खरेदीखतासह कडोमपा.स विनामूल्य हस्तांतरीत करावे.
- २२) जागेन्या मालकी हक्काबाबत काही वाद असल्यास अथवा निर्माण झाल्यास त्यांचे संपूर्ण निराकरण करण्याची जबाबदारी आपली राहील.
- २३) नकाशात दाखविल्याप्रमाणे बांधकामाचा फक्त रहिवास + वाणिज्य उपयोग करावा.
- २४) बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेतल्याशिवाय इमारतीचा वापर सुरु करता येणार नाही. बांधकाम पूर्णतेच्या दाखल्यासाठी, वास्तुशिल्पकार व स्थापत्यविशारद यांच्या विहित नमुन्यातील दाखल्यासह रितसर प्रस्ताव सादर करण्यात यावा.
- २५) ओल्या व सुक्या कच—यासाठी स्वतंत्र कन्याकुंडयांची व्यवस्था करावी.
- २६) कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निर्देशाप्रमाणे इमारतीत सौरउर्जा उपकरणे बसवणे आवश्यक आहे.
- २७) रेन वॉटर हार्वेस्टिंगबाबत मा.कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभागाकडून निर्देश घेऊन त्याप्रमाणे अंमलबजावणी करणे आपणांवर बंधनकारक राहील.
- २८) पाणी पुरवठा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पाणी पुरवठा सुधारणा होईपर्यंत महानगरपालिकेची राहणार नाही.
- २९) वरीलप्रमाणे सर्व ना—हरकत दाखल्यानुसार इमारतीचे नकाशात फेरबदल करणे आपणांवर बंधनकारक राहील.
- ३०) जल.निसारण व मल्निःसारण विभाग, क.अग्निशमन विभाग, पाणी पुरवठा विभाग, उद्यान विभाग, कडोमपा.यांचे कडील ना हरकत दाखला बांधकामा नकाशासह सादर करावा.
- ३१) सदर जागेतून पाण्याचा नैसर्गिक निचरा होत असल्यास तो जलनिःसारण विभाग, (क.डो.म.पा.) च्या परवानगीशिवाय बगळू अथवा बंद करू नये.
- ३२) बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेतल्या शिवाय इमारतीचा वापर सुरु करता येणार नाही. बांधकाम पूर्णतेच्या दाखल्यासाठी, वास्तुशिल्पकार व स्थापत्यविशारद यांच्या विहित नमुन्यातील दाखल्यासह रितसर प्रस्ताव सादर करण्यात यावा.
- ३३) प्रत्यक्ष जागेवर इमारतीचे बांधकाम चालू करण्यापूर्वी बांधकाम मंजूरीचा फलक लावणे बंधनकारक राहील.
- ३४) प्रकरणी आपण सादर केलेल्या प्रदुषण नियंत्रण मंडळाकडील ना हरकत दाखल्यामधील सर्व अटी व शर्ती आपणावर बंधनकारक राहील.
- ३५) आवेदकाने अग्निशमन विभागाकडील ना हरकत दाखल सादर केल्याशिवाय इमारत विंग वी च्या सतराव्या मजल्यावरील बांधकाम सुरु करू नये तसेच इमारत 'एच' करीता जोता पूर्णत्वाचा दाखला घेण्यापुर्वी वाणिज्य वापराच्या अनुषंगाने अग्निशमन विभागाकडील ना हरकत दाखला सादर करणे आवेदकावर बंधनकारक राहिल.
- ३६) प्रकरणी आवेदकाने SEAC-२०१३/CR-२६६/TC-१, दि.२९/०९/२०१४ अन्वये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचेकडील ना हरकत दाखला सादर केलेला आहे. सदरहू दाखल्यातील सर्व अटी आवेदकावर बंधनकारक राहील.
- इशारा:— मंजूर बांधकाम प्रस्तावाव्यतिरिक्त केलेल्या अनधिकृत फेरबदलांबाबत आपण महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ च्या तरतूदी नुसार दखलपात्र गुन्ह्यास पात्र राहाल.

(ग) 
सहाय्यक सचिवालयक नगररचना कूरिता
कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण

- १) उप आयुक्त अनधिकृत बांधकाम विभाग, क.डो.म.पा.कल्याण.
- २) करनिधीरक व संकलक क.डो.म.पा.कल्याण.
- ३) विद्युत विभाग, क.डो.म.पा.कल्याण.
- ४) पाणीपुरवठा विभाग, क.डो.म.पा.कल्याण.
- ५) प्रभाग क्षेत्र अधिकारी 'ब' प्रभाग क्षेत्र.

Scanned 17.07.19

317